गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शेगाव क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्याचा विकास आराखडा.
सुधारीत विकास आराखड्यास मान्यता देण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग
शासन निर्णय क्रमांकः तिक्षेवि-२०१२/प्र.क्र.२४/का.१४४४
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: १८ जानेवारी, २०१६

वाचा

१) शासन निर्णय क्रमांकः तीक्षेवि-२००९/प्र.क्र.८०/का-१४४४, दिनांक ८ मार्च, २०१०
२) शासन निर्णय क्रमांकः तीक्षेवि-२००९/प्र.क्र.८०/का-१४४४, दिनांक ५ मे, २०११
३) शासन निर्णय क्रमांकः तीक्षेवि-२०१२/प्र.क्र.२४/का-१४४४, दिनांक २९ ऑक्टोंबर, २०१४
४) विभागीय आयुक्त, अमरावती यांचे पत्र क्र. आकाअ/शतीविआ/शिखर/भा.वा./२६२/२०१५ दि. १८.१२.२०१५

प्रस्तावना

श्री गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सवानिमीत्त श्रीक्षेत्र शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उक्त शासन निर्णय दिनांक ८ मे, २०१० नुसार रु. २५०.०० कोटी इतक्या शासन सहभागाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर आराखडयातील कामांमध्ये झालेल्या नैसर्गिक भाववाढीस तसेच काही नवीन कामांना मान्यता देण्याची व त्यानुसार सुधारीत विकास आराखडयास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय

श्री गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सवानिमीत्त श्रीक्षेत्र शेगाव, विकास आराखड्यांतर्गत मंजूर कामांतील रु.९२.०० कोटी किंमतीच्या नैसर्गीक भाववाढीस तसेच रु.२५.०० कोटी किंमतींच्या तीन नविन कामांना मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार शेगाव विकास आराखड्यात रु. ११७.०० कोटीच्या वाढीव सुधारीत शासन सहभागास शासनाची खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे.

आराखडयांतर्गत झालेल्या वाढीव शासन सहभागाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे

(रु. कोटीत)

अ.क्र	कामाचे नांव	वाढीव शासन सहभाग
१	सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाकडील कामांमधील भाववाढ	४८.००
२	मल:निसारण व भूगटार योजना-टप्पा-२	१९.००
३	भूसंपादन	२५.००
४	नवीन कामे	२५.००
	एकूण	११७.००

उपरोक्त तक्त्यामधील अनु. क्र. ४ मध्ये नमूद नवीन कामांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

(रु. कोटीत)

अ.क्र.	कामांचे नांव	शासन सहभाग
१	प्रवासी पादचारी मार्गाचे आनंदसागर पर्यंत विस्तारीकरण	१८.००
२	नविन वसाहतीसाठी स्मशानभूमीसाठी जागा अधिग्रहीत करणे	५.००
३	मुस्लीम कब्रस्थानासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी नगरपरिषद, शेगावला निधी उपलब्ध करुन देणे	२.००
	एकूण	२५.००

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०११८१२४३२०८२१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Ramesh N Jagtap

Digitally signed by Ramesh N Jagtap
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Section Officer, postalCode=400032, st=Maharashtra, cn=Ramesh N Jagtap
Date: 2016.01.18 12:44:02 +05'30'

(र.ना. जगताप)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री
२. मा.मंत्री (वित्त व नियोजन)
३. मा.मंत्री (ग्रामविकास)
४. मा.मंत्री (सार्वजनिक बांधकाम)
५. मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता)
६. मा.मंत्री (सांस्कृतिक कार्य)
७. मा. पालकमंत्री, बुलढाणा
८. मा. राज्यमंत्री (वित्त व नियोजन)
९. मा.राज्यमंत्री (नगर विकास)
१०.शेगाव क्षेत्रातील संबंधित विधानसभा सदस्य
११.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
१२.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र-२, नागपूर
१३.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई.
१४.विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती

१५.जिल्हाधिकारी, बुलढाणा
१६.वित्त विभाग (व्यय-८)/(अर्थ-१६) मंत्रालय, मुंबई
१७. जिल्हा कोषागार अधिकारी, अमरावती
१८. मुख्याधिकारी, शेगाव नगर परीषद, शेगाव
१९. नियोजन विभाग, का.१४२४, मंत्रालय, मुंबई
२०. निवड नस्ती, का. १४४४, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.